



अॅग्रोमेट अॅडवायझरी बुलेटीन
ग्रामिण कृषि मौसम सेवा, ऐएमएफयु, कोल्हापूर
विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर



दूरध्वनी : (०२३१) २६९२४१६

ईमेल: adrkolhapur@rediffmail.com

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दि. ०२.०६.२०२०

जिल्हा : कोल्हापूर

मागील आठवड्यातील हवामान (२७.०५.२०२० ते ०२.०६.२०२०)							हवामान घटक	पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज (०३.०६.२०२० ते ०७.०६.२०२०)				
२७	२८	२९	३०	३१	०१	०२	दिनांक	०३	०४	०५	०६	०७
०.०	०.०	०.०	०.०	०.०	४५.४	२५.०	पाऊस (मिमी)	६५	४५	२०	६	२
३७.२	३६.३	३७.१	३६.९	३७.२	३४.७	३३.९	कमाल तापमान (अं.से.)	२८	२९	२९	३०	३२
२२.०	२१.२	२१.६	२२.०	२०.१	२०.१	२९.२	किमान तापमान (अं.से.)	२२	२३	२३	२३	२३
०	०	१	२	६	८	८	ढग स्थिती (आकाश)	८	८	७	४	३
८१	८०	७९	७९	८५	९८	९७	सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	९१	९१	९१	८९	८८
५२	५८	५२	५३	८६	७२	-	दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	६९	८४	६५	६१	५७
५.५	५.९	८.८	८.८	८.५	४.०	६.७	वाऱ्याचा वेग (किमी/तास)	३०	१५	९	११	१२
प.	वा.	वा.	प.	ऊ.	ई.	ई.	वाऱ्याची दिशा	द.नै	नै.	द.नै	नै.	नै.

हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला

पीक	अवस्था	कृषि विषयक सल्ला
हवामान सारांश/ इशारा		भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांचेकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यातमध्ये तुरळक ठिकाणी दिनांक ०३ व ०४ जून रोजी मुसळधार, ०५ जून रोजी मध्यम तर दिनांक ६ व ७ जून दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग ताशी ०९ ते ३० कि.मी. पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
खरिप पिक नियोजन		<ul style="list-style-type: none"> खरीप हंगामामध्ये पिक घेण्यासाठी विद्यापीठ विक्री केंद्र किंवा शासन मान्यता प्राप्त विक्री केंद्र यांकडून बियाणे खरेदी करावे.
सामान्य सल्ला		<ul style="list-style-type: none"> हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कोरोना व्हायरस (कोविड-१९) या संसर्गजन्य रोगापासून संरक्षण व संसर्गापासून बचाव करण्यासाठी सल्ला शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करणेसाठी मार्केट मध्ये जातेवेळी शेतकरी बांधवांनी सामाजिक अंतर पाळावे तसेच तोंडाला मास्क किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणारे रसायन किंवा साबण यांनी हात स्वच्छ धुवावेत. शेतामध्ये काम करत असताना शेतमजुरांनी विळा, खुरपी इ. शेती उपयोगी साहित्यांची देवाणघेवाण करू नये किंवा साहित्यांची देवाणघेवाण करावयाची झाल्यास योग्य निर्जंतुक करून देवाणघेवाण करावी.
संदेश		<ul style="list-style-type: none"> अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे कोल्हापूर जिल्ह्यातमध्ये तुरळक ठिकाणी दिनांक ०३ व ०४ जून रोजी मुसळधार, ०५ जून रोजी मध्यम तर दिनांक ६ व ७ जून दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४२ किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
भात	रोपवाटिका	<ul style="list-style-type: none"> खरीप हंगामासाठी रोपवाटिका तयार करण्यासाठी १५ जून पर्यंत गादी वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीसाठी १ मी. रुंद १५ सें.मी. उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. १ हेक्टर भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. वाफे तयार करताना १ गुंठा क्षेत्रास २५० किलो शेणखत आणि १ किलो युरिया खत मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळावे. लागवडीसाठी पुढील वाणांची निवड करावी हळवा: कर्जत-१८४, रत्नागिरी -१, कर्जत-४, फुले राधा निमगरवा: फुले समृद्धी गरवा: रत्नागिरी -२ कर्जत-२



अॅग्रोमेट अॅडवायझरी बुलेटीन
ग्रामिण कृषि मौसम सेवा, ऐएमएफयु, कोल्हापूर
विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर



दूरध्वनी : (०२३१) २६९२४१६

ईमेल: adrkolhapur@rediffmail.com

		<ul style="list-style-type: none"> ➤ सुवासिक वाण: बासमती-३७०, इंद्रायणी, भोगावती, सुगंधा ➤ संकरीत : सहयाद्री -१, सहयाद्री -४, सहयाद्री -५
नाचणी	पेरणीपूर्व तयारी	<p>खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी खालील वाणांची उपलब्धता करून घ्यावी.</p> <ul style="list-style-type: none"> ➤ निमगरवा:दापोली-१,दापोली-सफेद,फुले कासारी ➤ गरवा: फुले नाचणी
वरी	पेरणीपूर्व तयारी	<ul style="list-style-type: none"> ➤ खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी फुले एकादशी या वाणाची उपलब्धता करून घ्यावी.
सोयाबीन	पेरणीपूर्व तयारी	<p>खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी खालील वाणांची उपलब्धता करून घ्यावी.</p> <ul style="list-style-type: none"> ➤ जे.एस.-३३५, फुले कल्याणी, फुले अग्रणी, जे.एस.९३०५ या वाणांची निवड करावी.
ऊस	वाढीची	<ul style="list-style-type: none"> ➤ हुमणी : वळवाचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सायंकाळी बाभूळ, कडूनिंब, व बोर या झाडांवर जमा होतात. आगोदर मादी भुंगेरे व त्यानंतर नर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. या झाडांवर बसून ते झाडांचा पाला खातात. अश्या झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. ➤ हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. <p>पिक संरक्षण</p> <ul style="list-style-type: none"> ➤ खोड किडी : उसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड १० ते १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा वापरावीत.
भाजीपाला	रोपवाटिका तयार करणे	<ul style="list-style-type: none"> ➤ कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, ई. पिकांची लागवड खरिफ हंगामामध्ये करण्यासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत.
जनावरे	वाढीची	<ul style="list-style-type: none"> ➤ जनावरांना लाळखुरकत, फऱ्या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. ➤ शेळ्यांना गोचीड व पिसवा यांपासून त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रीन हे रसायन असलेले (उदा. ब्युटॉक्स) द्रावण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोठ्यात व शेळ्यांच्या अंगावर फवारावे. ➤ जनावरे सावलीमध्ये बांधावीत. जनावरांना शुद्ध, स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे.

स्त्रोत

१) हवामान पूर्वानुमान

: प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई.

२) मागील हवामान

: भारत मौसम विज्ञान विभाग वेधशाळा विभागीय कृषि संशोधन केंद्र, कोल्हापूर

ठिकाण : कोल्हापूर

दि. : ०२.०६.२०२०

स्वाक्षरीत

प्रमुख अन्वेषक, ग्राकूमसे, ऐएमएफयु, कोल्हापूर तथा

सहयोगी संशोधन संचालक,

विभागीय कृषि संशोधन केंद्र, कोल्हापूर